

महाराष्ट्र विधानपरिषद

पाचवे (हिवाळी) अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

महादेव कोळी या समाजातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र नाकारल्याबाबत

(१) १२५०७ (२३-१२-२०१५). श्री.रामराव वडकुते, श्री.ख्वाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जमाती जात पडताळणी समित्या अस्तित्वात आल्यापासून दिनांक २० ऑगस्ट, २०१५ पर्यंत ज्या आवेदनकर्त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोळी या जातीची नोंद असताना महादेव कोळी (एस.टी) या जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचे नाकारण्यात आले अशा प्रकरणाची राज्यात संख्या किती आहे,

(२) असल्यास, दिनांक २० ऑगस्ट, २०१५ पर्यंत ज्या आवेदनकर्त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोळी या जातीची नोंद असताना महादेव कोळी (एस.टी) या जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले अशा प्रकरणांची संख्या किती आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (२४-१०-२०१६) : (१) व (२) महाराष्ट्र राज्यात "महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० (२००१ चा महाराष्ट्र क्र. २३)" पारित करण्यात आलेला आहे व या अधिनियमाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने "महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २००३" हे दिनांक ०४/०६/२००३ अन्वये अस्तित्वात आलेले आहेत. सक्षम

प्राधिकार्यांकडून निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती यांच्यामार्फत वरील अधिनियम/नियमातील तरतुदीनुसार करण्यात येते. याकरिता उमेदवाराने सादर करावयाची विविध कागदपत्रांची यादी सदर अधिनियम/नियमात नमूद करण्यात आली आहेत. सदर यादीनुसार अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व पुरावे तसेच आवश्यकतेनुसार समितीने दक्षता पथकामार्फत केलेल्या तपासणीच्या आधारे समिती गुणावगुणानुसार निर्णय घेते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ व निवडश्रेणी मिळण्याबाबत

(२) १३७३९ (२२-१२-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना सरसकट वरिष्ठ व निवडश्रेणी मिळावी इ. प्रलंबित प्रश्न व समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून लोकप्रतिनिधी (नाशिक) यांनी मा. आदिवासी विकास मंत्री यांचेकडे दिनांक ८ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासूमारास पत्राद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रश्नोक्त मागण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) असल्यास, सदरहू निर्णय केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विष्णु सवरा (१७-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) शासन पत्र क्र. विपआ- २०१५/प्र.क्र.४५/का.११ दिनांक ०४/०९/२०१५ अन्वये सर्व अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालये यांना राज्यात अनुदानित आश्रमशाळात कार्यरत कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी खाते क्रमांक प्रकल्पनिहाय देण्यात येत असल्याने अन्य प्रकल्पांत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांस सदरचे क्रमांक पुन्हा पुन्हा बदलण्यास भाग पडून प्रशासकीय व आर्थिक अडचणी उद्भवू नये, यासाठी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाहनिधी खाते क्रमांक अपर आयुक्त निहाय देण्यात यावेत व संबंधित कर्मचाऱ्यांची अन्य अपर आयुक्त श्रेत्रात बदली झाल्यास मागील क्रमांकच पुढे चालू ठेवावेत, अशा सूचना दिल्या आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना क्रीडा राज्यस्तरीय स्पर्धांचा दर्जा देण्यात आलेला असून आदिवासी विकास विभागाने आयोजित केलेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू २५ वाढीव क्रीडा गुण सवलतीसाठी तसेच सदर स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करणारे खेळाडू शासन सेवेत खेळाडूंना नोकरीसाठी ठेवलेल्या ५ टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी पात्र ठरतील, असा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. अंनिओ-२०१२/प्र.क्र.११ दिनांक २२/११/२०१२ अन्वये आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील १०० टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे त्यानुसार प्रकल्प निहाय कर्मचाऱ्यांची अंशदानाची रक्कम कपात करण्यात आलेली असून संबंधित अपर आयुक्त स्तरावर सदरची माहिती संकलित करून ठेवण्यात आली आहे.

शासकीय/अनुदानित आश्रमशाळा येथील कर्मचाऱ्यांना ५ व्या वेतन आयोगानुसार १५ टक्के दराने प्रोत्साहन भत्ता अदा केला जातो. तो ६ व्या वेतन आयोगानुसार कमाल मर्यादा ७०००/- रुपये देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही.

शासकीय/ अनुदानित आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी देण्यात येते ती सरसकट वरिष्ठ व निवडश्रेणी लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील टप्पा गृहीत धरून देण्याची बाब विचाराधीन आहे.

शिक्षण व वसतिगृह विभाग वेगळा करण्याबाबतच्या प्रस्ताव शासन स्तरावर विचारधीन नाही.

राज्यात सुमारे २ लाख २४ हजार हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण झाल्याबाबत

(३) १५३९८ (०२-०५-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.आनंदराव पाटील : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात वनहक्क कायद्यांतर्गत मे, २०१५ पर्यंत ३ लाख ५१ हजार ९९३ लोकांनी जमिनीवर वनहक्क दावा करूनही यातील २ लाख ४८ हजार ९८१ दावे फाईल बंद असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, राज्यात सुमारे २ लाख २४ हजार हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण झालेले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय आढळून आले आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (२१-११-२०१६) : (१) नाही.

(२) माहे मार्च, २०१६ अखेर राज्यातील अंदाजे एकूण ५९ हजार हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण असल्याचे नोंदविण्यात आलेले वन गुन्हा प्रकरणाचे अभिलेखावरून दिसून येते.

(३) मागील ५ वर्षांत सरासरी ३५०० हेक्टरपेक्षा जास्त नवीन अतिक्रमण होत असल्याची नोंद घेण्यात आलेली असून अतिक्रमणाचे प्रकरणावर वनपरिक्षेत्र अधिकारी व सहायक वनसंरक्षक योग्यरित्या नोंद घेऊन खात्री करित आहेत.

भारतीय वन अधिनियम, १९२७ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अन्वये सहायक वनसंरक्षक यांना देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून चौकशीअंती योग्य ते आदेश काढतात व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाते.

(४) सर्वसाधारणपणे योग्य वेळी कार्यवाही केली जाते. काही विशेष प्रकरणी चौकशीसाठी विलंब होत असल्याने किंवा वनहक्क कायद्यासंबंधी प्रकरणात तपशील उपलब्ध नसल्याने विलंब होत असतो.

राज्यात जातीय हिंसांचाराच्या घटना रोखण्याबाबत

(४) १५४५० (२९-०४-२०१६). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जातीय हिंसांचाराच्या ९७ घटना घडल्या असल्याचे दिनांक २ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास घडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर घटना रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-१२-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) जातीय दंगली रोखण्यासाठी अतिसंवेदनशील व संवेदनशील ठिकाणी जातीय सलोखा राखण्यासाठी शांतता समिती, मोहल्ला समिती, पोलीस मित्र समितीच्या बैठका घेण्यात येतात. विविध समाजाचे सण, उत्सवाच्या कार्यक्रमात परिपत्रके व बिनतारी संदेशाव्दारे पोलीस घटक प्रमुखांना सूचना दिल्या जातात. तसेच जातीय दंगल आटोक्यात आणण्यासाठी सर्व संबंधितांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात दुष्काळ निवारण समित्या स्थापन करण्याबाबत

(५) १५९१९ (२७-०४-२०१६). श्री.राजेंद्र जैन, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मदत व पुनर्वसन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर दुष्काळ निवारण समित्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या समित्यांमध्ये कोणकोणाचा समावेश करण्यात येणार आहे,

(३) असल्यास, त्यांच्याकडे कोणकोणती कामे सोपविण्यात येणार आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-११-२०१६) : (१) होय, हे खरे.

(२) महसूल व वन विभाग दिनांक ४ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये पुढील सदस्यांचा समावेश असणार आहे.

ग्राम पातळीवरील दुष्काळ निवारण समितीमध्ये सरपंच, अध्यक्ष ग्रामसेवक, प्रगतशील शेतकरी, सहकारी पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष, अल्पभूधारक शेतकरी (दोन सदस्य, यापैकी शक्यतो एक सदस्य महिला असावी) कृषि सहायक, तलाठी.

तालुका पातळीवरील दुष्काळ निवारण समितीमध्ये अशासकीय सदस्य, अध्यक्ष (शासन निवडेल ते), गट विकास अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, प्रगतशील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी (दोन सदस्य यापैकी शक्यतो एक सदस्य महिला असावी)

जिल्हा पातळीवरील दुष्काळ निवारण समितीमध्ये (पालकमंत्री/विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य) /लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य (शासन निवडेल ते), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, ग्रामीण, उपजिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, अधिक्षक अभियंता, जलसंपदा, जिल्हा कृषि अधिक्षक, पशुसंवर्धन अधिकारी, प्रगतीशील शेतकरी -१, अल्पभूधारक शेतकरी -१, अशासकीय संस्था (एनजीओ)-३ प्रतिनिधी.

(३) पाण्याचे नियोजन, पाण्याची भूगर्भातील पातळीची तपासणी करणे, पीक पध्दतीचे नियमिन, खरीप व रब्बी हंगामातील पीकांच्या नोंदी अद्यावत करणे, पीक नुकसानीबाबत नोंदी घेणे, नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचे बँक खाते उघडणेबाबत मोहिम राबविणे, शेतकऱ्यांकडील जनावरांचे सर्वेक्षण करणे, रोजगार हमी योजना संबंधित कामकाज, दुष्काळाशी संबंधित कामांमध्ये गतिमानता आणण्यासाठी व दुष्काळाशी सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी उपाययोजना राबविणेसारखी कामे सोपविण्यात आली आहेत.

**घाटकोपर व्हिलेज, हनुमान नगर पुनर्विकास योजनेच्या संदर्भात
विकासकाने केलेल्या बेकायदेशीर व्यवहारांबाबत**

(६) १७३२४ (२८-०४-२०१६). श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) न.भू. क्र.१ (पैकी) सर्व्हे नं.१३६ (पैकी) घाटकोपर व्हिलेज, हनुमान नगर पुनर्विकास योजनेच्या संदर्भात विकासकाने केलेल्या बेकायदेशीर व्यवहारांबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याची बाब मा.गृहनिर्माण मंत्री, मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण), प्रधान सचिव (गृहनिर्माण), मुख्य कार्यकारी अधिकारी (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त (मुंबई) यांनी माहे जानेवारी, २०१६ अखेरपर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार स्वयंस्पष्ट अहवाल व कार्यवाहीचा तपशील काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०८-१२-२०१६) : (१) मौजे घाटकोपर येथील न.भू.क्र.१ (पै) सर्व्हे क्र. १३६ (पै) या भूखंडावरील हनुमान नगर विकास मंडळ या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात पार्कसाईट स्वयं विकास आंदोलन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेकडे दिनांक ३०/३/२०१५ अन्वये केलेल्या तक्रार अर्जात या योजनेच्या विकासकाने दुसऱ्या विकासकास योजना बेकायदेशीर विकणे, हनुमान नगर विकास मंडळ हे फेडरेशन नोंदणीकृत नसणे, ७०% संमती नसणे, पर्यावरण विषयक परवानगी न घेणे, बोगस झोपडधारकांना पात्र करणे इ. मुद्दे उपस्थित केले आहेत.

(२) व (३) वर नमूद योजना सुरुवातीस मे. आशापूरा गृहनिर्माण प्रा.लि. यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरडी) अंतर्गत दिनांक ३०/१/१९९६ रोजी सादर केली होती. त्यास दिनांक ९/६/१९९६ रोजी मान्यता दिली होती. तदनंतर मे. लेक व्ह्यू डेव्हलपर्स यांची या योजनेचे विकासक म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव सादर झाला होता. यासंदर्भात फेडरेशन मधील वैयक्तिक गृहनिर्माण संस्थांचे ठराव, जुन्या विकासकाचे ना हरकत घेवून या योजनेस दिनांक ९/१२/२०१३ रोजी सुधारीत आशयपत्र झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत (एसआरएस) दिले आहे.

मे.लेक व्ह्यू डेव्हलपर्स यांनी सह विकासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याविषयी विकासकास सर्व गृहनिर्माण सभेचे ठराव सादर करण्याच्या सूचना दिनांक २०/०२/२०१६ रोजी दिल्या आहेत.

पर्यावरण विभागाच्या दिनांक १७/१/२०१४ च्या परिपत्रकानुसार २० हजार चौ.मी. पेक्षा अधिक कामास पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

सादर योजनेसंदर्भात झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरडी) योजना अंतर्गत म्हाडाने परिशिष्ट-२ निर्गमित केले होते. तदनंतर प्राधिकरणाच्या सुचनांनुसार म्हाडाने यामधील १५ सहकारी गृहनिर्माण संस्थांपैकी ८ सहकारी गृहनिर्माण संस्थांची दिनांक १/१/२००० च्या पात्रता निकषानुसार परिशिष्ट -२ निर्गमित केलेली आहेत.

या योजनेमधील १५ सहकारी गृहनिर्माण संस्थांपैकी ७ संस्थांच्या व्यवस्थापन समितीचा कालावधी सन २०१७ पर्यंत वैध असून उर्वरित संस्थांच्या बाबतीत ज्यांच्या निवडणूका झाल्या नाहीत किंवा मुदत संपली आहे त्यांचेबाबत निवडणूक प्रक्रिया घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी सहकार कक्षास दिनांकले आहेत. सर्व नव निर्वाचीत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी सदस्यांचे म्हणणे ऐकून पुढील योग्य कार्यवाही करण्यात येईल असा प्राधिकरणाचा अहवाल आहे.

अमरावती जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्याकरिता आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याबाबत (७) १८४९६ (०२-०५-२०१६). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती जिल्ह्यातील एक मोठा, चार मध्यम व ७४ लघु असे एकूण ७९ प्रकल्पांच्या सिंचनाचे व्यवस्थापन १५ उप व ५० कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यभारावर सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अमरावती जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या मनुष्यबळाच्या अभावाने सिंचनव्यवस्था कोलमडली असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, अमरावती जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्याकरिता आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१६) : (१) अमरावती जिल्ह्यात १ मोठा, ४ मध्यम व ६९ लघुपाटबंधारे प्रकल्प असे एकूण ७४ प्रकल्पांवरील मार्च, २०१५ अखेर निर्मित सिंचन क्षमता १,५९,३४६ हेक्टर असून, त्यापैकी १,३०,२५८ हेक्टर क्षेत्र सिंचन व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरीत झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात बांधकाम व सिंचन क्षमता निर्मिती तसेच व्यवस्थापनाकरीता एकूण ७ कार्यकारी अभियंता यांची पदे मंजूर असून त्यापैकी ६ कार्यकारी अभियंता कार्यरत असून १ पद रिक्त आहे.

अमरावती प्रदेशांतर्गत बांधकाम व सिंचनाचे एकत्रित जबाबदारी करीता ४६ उप अभियंता व २०६ शाखा अभियंता अशी एकूण २५२ पदांना मंजूरी प्राप्त असून प्रत्यक्षात, ३८ उप अभियंता व १३२ शाखा अभियंता कार्यरत आहेत. याप्रमाणे प्रदेशांतर्गत ८ उप अभियंता व ७४ शाखा अभियंत्यांची अशी एकूण ८२ पदे रिक्त आहेत.

- (२) अमरावती जिल्ह्यात मनुष्यबळाअभावी सिंचन व्यवस्था कोलमडलेली नाही.
- (३) सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ रिक्त पदे भरण्याबाबत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे मार्फत कार्यवाही सुरु आहे. यातील ३९० पदे विदर्भातील आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून रणगाड्यासारखा आवाज असणारे
वाहन चालविणा-या चालकांवर कारवाई करण्याबाबत**

(८) १८६८० (२९-०४-२०१६). श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे व नागपूर शहरात बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून रणगाड्यासारखा आवाज असणारे वाहन चालविणा-या चालकांवर विविध नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-१२-२०१६) : (१) व (२) वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून रणगाड्यासारख्या आवाज करून वाहन चालवणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून दंडाची वसुली करण्यात येते.

जानेवारी, २०१६ ते जून, २०१६ या कालावधीमध्ये पुणे शहरात २०१ वाहनचालकांवर तर नागपूर शहरात ०२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरी येथील कृषि विभागाच्या योजनेला शासनाने निधी देणे बंद केल्याबाबत

(९) १८८१३ (२७-०४-२०१६). श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी येथील कृषि विभागाच्या योजनेला शासनाने निधी देणे बंद केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे कार्यक्रमही बंद झाले असून कर्मचारी बेरोजगार होणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने निर्णय घेऊन सदर योजनेला निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (०५-१२-२०१६) : (१) हे खरे नाही, सन २०१५-१६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कृषि विभागाकडील सर्व योजनांना पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कृषि विभागांतर्गत कर्मचारी बेरोजगार झालेले नाहीत.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**गोरेगाव (पूर्व) मुंबई येथील आरे कॉलनीतील आदिवासींना वीज पुरवठा
मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत**

(१०) १९४५७ (१६-०८-२०१६). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील आरे प्रशासन वारसा हक्काच्या नावाखाली आदिवासींना वेठीस धरत असून वीज पुरवठा करण्यास त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही, आरे प्रशासनाच्या या आडमुठे धोरणामुळे २७ आदिवासी पाडे आणि ४६ झोपडपट्ट्या अंधारात असल्याचे माहे मे, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासींना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या आरे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करून आदिवासींना ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. महादेव जानकर (०४-११-२०१६) : (१) हे खरे नाही.

मुंबईतील आरे दुग्ध वसाहत, गोरेगाव (पूर्व) येथे २७ आदिवासी पाडे आहेत. सदस्थितीत दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या जमिनीवर १९ आदिवासी पाडे आहेत. उर्वरित ८ आदिवासी पाडे हे फोर्सवन, चित्रनगरी, कोकण कृषि विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय व राज्य राखीव पोलीस दल गट क्र. ८, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांना हस्तांतरीत करण्यात आलेल्या जमिनीवर आहेत. आरे दुग्धवसाहतीतील आदिवासी पाड्यांना स्वतंत्र मीटरने विद्युत पुरवठा करण्यासाठी एकूण ५ ठिकाणी ६.४० चौ.मी. क्षेत्राची भूखंड सबस्टेशन उभारणीसाठी मे.रिलायन्स एनर्जी यांना भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आजमितीस मे.रिलायन्स एनर्जी मार्फत आदिवासी पाड्यांना विद्युत पुरवठा करण्यात येत आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्ह्यात निधी अभावी सिंचन विहिरींचे बांधकाम अपूर्ण राहिल्याबाबत

(११) १९४९९ (११-०८-२०१६). श्री.हरिसिंग राठोड, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अनिल भोसले, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यात धडक सिंचन विहिरींतर्गत २० हजार ८०० विहिरींचे उद्दिष्ट असताना यापैकी केवळ ७ हजार १४६ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, धडक सिंचन विहिरींचे २१ हजाराचे लक्ष्य आहे, परंतु निधीअभावी सुमारे ४६७५ विहिरी अपूर्ण आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल (०५-१२-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

धडक सिंचन विहीर कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून २०,८०० विहिरींचा लक्षांक प्राप्त झाला असून त्यापैकी १४८४५ विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आजपर्यंत ९२३९ विहीर पूर्ण झालेल्या आहेत.

(२) हे खरे नाही.

सदर योजनेमध्ये लाभार्थ्यांनी विहिरींची कामे पूर्ण न केल्यामुळे जिल्ह्यातील १६ ही पंचायत समित्यांकडून सन २००९-१० ते २०१३-१४ या वर्षापर्यंत अखर्चित निधी शासनास जिल्हापरिषद स्तरावरून परत करण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वर्षात रुपये ३०८४.१० लक्ष निधी प्राप्त आहे. सदर निधी जिल्हा व पंचायत समिती स्तरावर शिल्लक असून निधी अभावी सिंचन विहीर अपूर्ण राहिलेल्या आहेत, हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यात तुटीच्या क्षेत्रास दमणगंगा ते गोदावरी खोरे राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्प योजनेद्वारे अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याबाबत

(१२) १९५४० (११-०८-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यात तुटीच्या क्षेत्रास अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांतर्गत, दमणगंगा ते गोदावरी खोरे या राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालानुसार १४३ द.ल.घ.मी. (५.०५ अ.घ.फु.) पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी उपलब्ध असून योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेबाबतची विनंती शासनाने दिनांक १२ मार्च, २०१५ रोजी राष्ट्रीय जलविकास अभिकरणास केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वैतरणा-गोदावरी (मुकणे/दारणा) या जोड प्रकल्पाच्या (Revised Prefeasibility Report) तयार करण्याबाबतची विनंतीही शासनाने राष्ट्रीय जलविकास अभिकरण, नवी दिल्ली यांना दिनांक २० एप्रिल, २०१५ रोजीच्या पत्रान्वये केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, वैतरणा नदीचे ठाणे जिल्ह्यातून समुद्राला जाऊन मिळणारे पाणी व पिंजाळ तसेच गारगाई नद्या या उपनद्यांचे, उपखोऱ्यात उपलब्ध असलेले ५ टी.एम.सी. पाणी नाशिक जिल्ह्यास उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने नियोजन व जलविज्ञान कार्यालयांतर्गत कार्यकारी अभियंता, जल हवामान आधार सामग्री प्रक्रिया विभाग, नाशिक यांचेमार्फत आधार सामग्री व अन्य अनुषंगिक माहिती उपलब्ध करून देण्याची सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(४) असल्यास, दक्षिणवाहिनी वैतरणा व सुरगाणा भागातील अन्य पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी वापरात आणण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या दृष्टीने विविध टप्प्यावर प्रगतीपथावर असलेल्या वळण योजना कामांची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. गिरीष महाजन (०९-११-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान, नाशिक या कार्यालयाकडे पिंजाळ व गारगाई नद्यांच्या उपखोऱ्यातील अभ्यासासाठी जलहवामान विषयक आधार सामुग्रीची मागणी या विषयांचे अनुषंगाने करण्यात आलेली नाही.

(४) उर्ध्व वैतरणा धरणातून नियंत्रितपणे २८.५० दलघमी (१ अघफू) पाणी गोदावरी खोऱ्यातील मुकणे धरणात वळविण्यासाठी काही अटींच्या अधिन राहून शासन पत्र क्र. वळण-२०११/(३६३/११)/जसंअ, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई दिनांक १४/३/२०१२ अन्वये मान्यता दिलेली आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या वळण योजनांची कामे विविध टप्प्यात प्रगतीपथावर आहेत.

(५) पश्चिमेकडे अरबी समुद्रास वाहून जाणारे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी एकूण ३० योजना प्रस्तावित असून, ६ प्रवाही वळण योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण, ११ प्रवाही वळण योजनांची कामे विविध टप्प्यावर प्रगतीपथावर, ३ प्रवाही वळण योजनांना तत्त्वतः मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन, ३ प्रवाही वळण योजनांची कामे स्थानिकस्तर मार्फत प्रगतीपथावर आणि ७ प्रवाही वळण योजनांची कामे अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत.

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाचे काम प्रलंबित असल्याबाबत

(१३) १९७१ (२३-०८-२०१६). अॅड.अनिल परब, डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाचे काम गेली १२ वर्षे प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत तसेच महात्मा फुलेंच्या १२५ व्या स्मृती वर्षात या चित्रपटाची निर्मिती आणि प्रदर्शन तात्काळ करण्याचे आदेश मा.मुख्यमंत्री यांनी माहे मे, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात दिले आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व त्याची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-१२-२०१६) : (१) होय.

(२) व (३) महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट केंद्र शासन, मध्यप्रदेश शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु केंद्र शासन व मध्यप्रदेश शासन यांच्याकडून आर्थिक मदत उपलब्ध न झाल्याने चित्रपटाचे काम

पूर्ण होऊ शकले नाही.

मा.मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार, मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेवून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे.

राज्यात दारुबंदी कायदा अंमलात आणण्याबाबत

(१४) २००९० (१२-०८-२०१६). श्री.प्रकाश गजभिये : तारांकित प्रश्न क्रमांक १५७८१ ला दिनांक ११ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दारूच्या अतिसेवनामुळे लोक मृत्युमुखी पडत असून दारूच्या अतिसेवनामुळे महिलांवरील अत्याचार व अपघातात वाढ झालेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दारूच्या सेवनामुळे नागरीकांचे मृत्यू होवू नये म्हणून राज्यातून दारूबंदीची मागणी होत असल्यामुळे राज्यात दारूबंदी कायदा आणण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०२-१२-२०१६) : (१) व (२) अंशतः खरे आहे. तथापि २) एखाद्या गावात अथवा महानगरपालिका/नगरपालिका वार्डमध्ये दारूबंदी करण्याबाबत स्थानिक नागरीक अथवा महिलांनी निवेदन दिल्यास अथवा ग्रामसभेने ठराव मंजूर केल्यास शासन अधिसूचना दिनांक २५ मार्च, २००८ आणि दिनांक १२ फेब्रुवारी, २००९ मध्ये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार तेथील अनुज्ञप्ती बंदीबाबत कार्यवाही करण्यात येते. यानुसार संपूर्ण राज्यात आतापर्यंत एकूण १३० मद्य अनुज्ञप्त्या बंद करण्यात आल्या आहेत. राज्यातील अवैध दारू व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. तथापि संपूर्ण राज्यात दारूबंदी प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सांताक्रुझ (मुंबई) मधील कलिना येथील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्पाबाबत

(१५) २००९२ (२३-०८-२०१६). श्री.जगन्नाथ शिंदे : तारांकित प्रश्न क्रमांक १४९३३ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांताक्रुझ (मुंबई) मधील कलिना येथील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्प मागील १३ वर्षांपासून प्रलंबित असून सुरुवातीला सदर प्रकल्प जेमिनी या विकासकार्माफत राबविण्यात येत होता कालांतराने तो डॉमिनंड या विकासकार्माकडे आल्यानंतर मेधा डेव्हलपर्सने डॉमिनंड या विकासकाशी संगनमत करून १५ कोटी रूपयात सदर प्रकल्प झोपडपट्टीवासियांची संमती नसतानाही स्वतः कडे घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दरम्यानच्या काळात जमिनीचे मालक श्री.रमेश मल्होत्रा यांचे निधन झाल्यानंतर मयत विकासकाचे प्रतिनिधी म्हणून मा.न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती देवून मा.उच्च न्यायालयाला प्रतिज्ञा पत्र सादर करून नियमबाह्य पध्दतीने सदर प्रकल्पावर मेधा डेव्हलपर्सने कब्जा केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या अधिका-यांशी संगनमत करून मेधा डेव्हलपर्सने प्रकल्प रेटण्याचा प्रकार सुरू केला असून झोपडपट्टीवासियांवर दिनांक १६ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निष्कासनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०८-१२-२०१६) : (१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अभिलेखानुसार व्हिलेज कोळे कल्याण, सांताक्रुझ येथील न.भू.क्र. ८८, ८९ व ९० या मिळकतीवरील स्वामी विवेकानंद सह.गृह. संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकासक मे. जेमिनी डेव्हलपर्स हे आहेत.

(२) मे. जेमिनी डेव्हलपर्स यांनी त्यांच्या भागीदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांची नावे प्राधिकरणास कळविली असून त्यांचेकार्माफत झो.पु. योजनेचे काम करण्यात येत असल्याचा प्राधिकरणाचा अहवाल आहे.

(३) सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील असहकार्य करणाऱ्या २२ पात्र झोपडीधारकांपैकी १० झोपडीधारकांचे दिनांक १६/५/२०१६ रोजी निष्कासन करण्याची कारवाई उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-२ यांनी केली असून उर्वरित १२ पात्र झोपडीधारकांबाबत निष्कासनाची कार्यवाही चालू आहे.

(४) व (५) झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांच्या निष्कासनाची कार्यवाही झोपडपट्टी अधिनियमाच्या तरतुदीनुसार संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पार पाडली जाते. सदरची कार्यवाही ही अर्धन्यायिक स्वरूपाची असून त्या कार्यवाही संदर्भात झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३५ नुसार अपिलीय प्राधिकारी तसेच उच्चस्तरीय समितीकडे अपिल करण्याची तरतुद आहे. त्यामुळे अशा अर्धन्यायिक कार्यवाहीबाबत शासनाकडून चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूचित जाती उपयोजनेमधून मंजूर नियतव्यय खर्चासंदर्भात कायदा करणेबाबत (१६) २०१०८ (१६-०८-२०१६). श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २०१५-१६ मध्ये अनुसूचित जाती उपयोजनेकरिता रुपये ६४९०/- इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला असताना माहे मार्च, २०१६ अखेरपर्यंत या योजनेवर फक्त रुपये ४०४८.५५/- इतका नियतव्यय खर्च झाला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागासवर्गीयांच्या योजनांवर मंजूर नियतव्यय खर्च न करता इतर विभाग केंद्राकडे वळविण्यात आला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, वरील अंदाजपत्रकातील मंजूर नियतव्यय रुपये ६४९०/- कोटी फक्त अनुसूचित जातीच्या कल्याणकारी खर्च करण्याबाबतचा कायदा करण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्याय विभाग बिल मंजूरीसाठी आणणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२१-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) अनुसूचित जाती उपयोजना विधेयकाबाबत प्रस्ताव तपासण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणासाठी निधीची तरतूद करण्याबाबत (१७) २०११९ (१६-०८-२०१६). श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणाकरिता डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ यांच्या ६०.६८ हेक्टर जमिनीचा ताबा दिनांक २३ मे, २०१६ रोजी जिल्हाधिकार्यांनी घेतलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, खाजगी जमिनीचे भूसंपादनासाठी अंदाजे रुपये १०९ कोटी निधीची तरतूद आवश्यक आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार खाजगी जमिनीच्या भूसंपादनास लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-१२-२०१६) : (१) होय.

(२) होय.

शिवणी जिल्हा अकोला येथील विमानतळ विकासासाठी डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठाकडून संपादित केलेल्या जमिनीव्यतिरिक्त एकूण ३४.०६ हे. आर. इतकी खाजगी जमीन संपादित करावयाची असून जिल्हाधिकारी, अकोला यांनी अंदाजे रुपये १०९ कोटी निधी आवश्यक असल्याचे कळविले आहे.

(३) जिल्हाधिकारी, अकोला यांच्या अहवालानुसार विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक ३४.०६ हे. आर. खाजगी जमिनीसाठी रुपये १०९ कोटी व त्यावरील २५ टक्के अतिरिक्त मोबदल्यासह रुपये १३६ कोटी आवश्यक आहे. याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येत आहे.

(४) शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पुरविल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये
तेल कंपनीच्या पातळीवरी भेसळ होत असल्याबाबत**

(१८) २०४५२ (१६-०८-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पुरविल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये तेल कंपनीच्या पातळीवर भेसळ केली जात असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास मागणी मोठी असल्याने एसटी महामंडळ बल्क पध्दतीने डिझेल खरेदी करत असून तेल कंपनी थेट आपल्या शुध्दीकरण कारखान्यामधून स्वतःच्या टँकरने पुरवठा करतात. तेल कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये भेसळ होत असल्याची व डिझेलची परस्पर चोरी होत असल्याची तीन प्रकरणे निदर्शनास आली असून या भेसळयुक्त डिझेलमुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांच्या दुरुस्ती व देखभालीवर प्रचंड खर्च होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (२४-१०-२०१६) : (१) होय.

(२) केंद्र सरकारी उपक्रम असलेल्या तेल कंपन्यांच्या शुध्दीकरण कारखान्यांतून त्यांच्या धोरणांनुसार व त्यांनी निश्चित केलेल्या टँकर कंत्राटदारामार्फत महामंडळास डिझेल पुरवठा करतात. आगारामध्ये डिझेल टँकर प्राप्त झालेनंतर राज्य परिवहन नियमावलीनुसार डिझेल स्वीकृतीवेळी काही संशय आढळून आल्यास संबंधित टँकर विरुद्ध त्रुटीनुसार कार्यवाही करण्यात येते. डिझेलमध्ये भेसळ होत असल्याबाबतची दोन प्रकरणे व डिझेलची चोरी होत असल्याबाबत आढळून आले आहे. सदर भेसळयुक्त डिझेल राज्य परिवहन महामंडळाने स्विकारलेले नसल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या दुरुस्तीवर व देखभालीवर अतिरिक्त खर्च झालेला नाही.

(३) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना तेल कंपन्यांद्वारा डिझेल पुरवठा करण्यात येतो.

डिझेलमध्ये भेसळ होत असल्याबाबतची दोन प्रकरणे व डिझेलची चोरी होत असल्याबाबतचे एक प्रकरण निदर्शनास आले आहे. सदर भेसळयुक्त डिझेल रा.प. महामंडळाने स्विकारलेले नसल्यामुळे रा. प. महामंडळाच्या बसेसच्या दुरुस्तीवर व देखभालीवर अतिरिक्त खर्च झालेला नाही.

दिनांक १३/०४/२०१६ रोजी क्र.एमएच-१८-एए- ४५४८ या डिझेल टँकरमध्ये भेसळयुक्त डिझेल निदर्शनास आल्याने गु.र.क्र. १४५/२०१६, भा.दं.वि.कलम क्र. ४०६, ४२०, ३४ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम १९५५ कलम ०३ व ०७ अन्वये दिनांक १४/०४/२०१६ रोजी पोलीस ठाणे, गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी टँकर चालक श्री. गोरख हतांगळे यांस अटक करण्यात आले तूर्तास सदरचे प्रकरण अन्वेषाधिन आहे.

दिनांक १७/१०/२०१५ रोजी मे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, वडाळा, मुंबईद्वारा पुरवठा करण्यात येणाऱ्या क्र.एमएच ०४-जीसी ७८५७ या टँकरमध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आल्यावरून संबंधित ट्रान्सपोर्टचे मालक/व्यवस्थापक/टँकर चालक तसेच पेट्रोल कंपनीच्या अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध दिनांक १०/१२/२०१५ रोजी पोलीस स्टेशन, नालासोपारा येथे गु.र.क्र. आय-२८२, भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ३४ व जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम १९५५ कलम ०३ व ०७ अन्वये पोलीस स्टेशन, नालासोपारा येथे गुन्हा दाखल करण्यात येवून सदर प्रकरण अन्वेषाधिन आहे.

दिनांक १७/०७/२०१५ रोजी रा.प.निलंगा आगारास मे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीमार्फत पाठविण्यात आलेल्या क्र.एमएच-२३/३६६७ डिझेल टँकरमध्ये छुपी टाकी बसवून डिझेलची चोरी केल्याचे निदर्शनास आल्यावरून टँकर चालक/मालकाविरुद्ध निलंगा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्र.७३/१५, भा.दं.वि. कलम ३७९, ४०६, ४०७ व ३४ अन्वये गुन्हा दिनांक १८/०७/२०१५ रोजी दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील वांगी-भराडी लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याबाबत

(१९) २०५१८ (१८-०८-२०१६). श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील वांगी-भराडी लघु सिंचन प्रकल्प मागील १६ वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे या परिसरातील ५० हून अधिक गावांचा विकास अपूर्णावस्थेत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) या प्रकल्पातून वांगी (बु.), धनोरा, वांजोळा, सिसारखेडा, दिडगाव या पाच (०५) गावांना लाभ मिळणे अपेक्षित आहे.

(३) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे धरणस्थळी अद्याप काम सुरु झालेले नाही. प्रकल्पाचा भूसंपादन प्रस्ताव दिनांक २७/०८/२००२ रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आलेला असून भूसंपादनांतर्गत कलम-४ ची प्रसिध्दी दोन वेळेस झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांनी दोन्ही वेळेस नोटीसा घेण्यास नकार दिल्याने नोटीसा तामील झालेल्या नाहीत. सद्यःस्थितीतही संपादन क्षेत्रात जमिनी जाणाऱ्या जमीनमालकांचा विरोध कायम असून दिनांक ११/०८/२०१५ रोजी सदरील योजना रद्द करण्यासाठी २०० स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे कळविलेले आहे.

(४) संपादन क्षेत्रात जमिनी जाणाऱ्या जमीनमालकांचा विरोध कायम असल्यामुळे योजनेचे काम अद्यापपर्यंत सुरु होऊ शकलेले नाही.

शेतमालाच्या हमी भावात वाढ करण्याबाबत

(२०) २०५७४ (१९-०८-२०१६). श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शेतमालाचा उत्पादनखर्च दरवर्षी वाढत असतो, परंतु हमी भावात खर्चानुसार वाढ केली जात नसल्यामुळे शेतकरी तोटयात येत असून ते आर्थिक संकटात सापडले असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमी भावात वाढ करण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (२४-१०-२०१६) : (१) व (२) किमान आधारभूत किंमती जाहीर करणे ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारितील आहे. प्रत्येक वर्षी पीक उत्पादन खर्च योजनेंतर्गत खरीप, रब्बी हंगाम व ऊस पीकांसाठी चारही कृषि विद्यापीठांकडून पीक उत्पादन खर्चाच्या प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे व विविध निविष्ठांची प्रचलित भावपातळी लक्षात घेवून उत्पादन खर्चावर आधारित किंमती केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाकडे प्रस्तावित करण्यात येतात.

केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाकडून ही किंमत निर्धारित करताना विविध राज्यातील संबंधित पिकांसाठी येणाऱ्या उत्पादन खर्चाबरोबरच इतर घटकांचाही (जसे-मागणी आणि पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीची स्थिती, बाजारातील किंमतीमध्ये होणारे चढ-उतार इत्यादी) विचार केला जातो. त्यानुसार केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोग, विविध २५ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीची शिफारस केंद्र शासनाकडे करते व त्या आधारे केंद्र शासन राष्ट्रीय पातळीवर आधारभूत किंमत योजनेत समाविष्ट शेतमालाच्या आधारभूत किंमती निश्चित करून जाहीर करित असते. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किंमती सर्व राज्यांना लागू होतात.

राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या किमान आधारभूत किंमती करिता राज्य शासन आग्रही भूमिका घेते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

शरणापूर-खजापूर (जि.औरंगाबाद) रस्त्याचे काम पुर्ण करण्याबाबत

(२१) २०६९० (१९-०८-२०१६). श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शरणापूर-खजापूर (जि.औरंगाबाद) रस्त्याचे काम वर्षभरापासून संधगतीने सुरु असल्यामुळे पर्यटक, उद्योजक व वाहन धारकांची गैरसोय होत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१२-२०१६) : (१) होय.

(२) व (३) कंत्राटदाराने कामाची योग्य गती न राखल्यामुळे निविदा शर्तीनुसार कंत्राटदाराविरुद्ध दंडात्मक कार्यवाही दिनांक ०८/१०/२०१५ अन्वये करण्यात आली आहे. सदर काम मार्च, २०१७ पर्यंत करण्याचे नियोजन आहे.

**राज्यात खाजगी महाविद्यालये व त्यात भरमसाठ फी भरून बाहेर पडणारे डॉक्टर्स,
यामुळे वैद्यकीय सेवेचा वारंवार बोजवारा उडत असल्याबाबत**

(२२) २११४७ (२३-०८-२०१६). श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सुरु असलेली खाजगी महाविद्यालये व त्यात भरमसाठ फी भरून बाहेर पडणारे डॉक्टर्स, यामुळे वैद्यकीय सेवेचा वारंवार बोजवारा उडत असल्याने अलीकडेच शासनाने नेमलेल्या समितीने वैद्यकीय सेवा संचालक हे पदच बरखास्त करून टाकण्याची शिफारस केली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गेल्या ५० वर्षांत वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावतच जात असून या कॉपोरेट व्यवस्थेतील स्पर्धेमध्ये, पेशंटकडून जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे, अनावश्यक उपचार देणे, डॉक्टरांना रेव्हेन्यू टार्गेटस देऊन पेशंटच्या पिळवणूकीस उत्तेजन देणे, असे गैरप्रकार व कॉर्पोरेट इस्पितळांची नफेखोरी रोखण्यास कायदे असमर्थ ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०९-१२-२०१६) : (१) नाही, हे खरे नाही.

(२) नाही, हे खरे नाही.

(३) राज्यातील खाजगी विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांच्या प्रवेश व शुल्क विनियमन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाचे व शुल्काचे विनियमन करण्यासाठी सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ दिनांक १७ ऑगस्ट, २०१५ अन्वये कायदा केलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या अधिस्विकृतीला स्थगिती देण्याबाबत

(२३) २१३०३ (१२-०८-२०१६). अॅड.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर :

सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्विकृती मंडळाच्या परिक्षण समितीने राज्यातील चारही कृषि विद्यापीठांची पाहणी करून अधिस्विकृतीला स्थगिती दिल्याची बाब दिनांक २८ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कृषि विद्यापीठात आढळलेली अनियमितता दूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (२४-१०-२०१६) : (१) होय.

(२) सर्व कृषि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकवर्गीय पदे रिक्त असणे व कृषि विद्यापीठांतर्गत खाजगी महाविद्यालयांची असलेली मोठी संख्या व त्यामुळे ढासळलेला शैक्षणिक दर्जा या बाबी आढळून आल्या.

अधिस्विकृतीस दिलेली स्थगिती रद्द करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून मा.केंद्रिय कृषि मंत्री महोदयांना दिनांक ०१/०७/२०१६ च्या पत्रान्वये विनंती केली आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कृषि परिषद, पुणे व सर्व कृषि विद्यापीठांनी आपला कृती अहवाल त्यांना सादर केला आहे.

तसेच, विविध संवर्गातील विशेषतः शिक्षकवर्गीय पदे रिक्त पदांच्या ५०% इतकी भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर वैद्यकीय व अतिविशेषोपचार रुग्णालयाला उपकरणाकरिता
शासन निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(२४) २१४०४ (२३-०८-२०१६) श्री.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडीया : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर वैद्यकीय व अतिविशेषोपचार रुग्णालयाला २२ कोटी रुपयांचे उपकरणाची आवश्यकता असल्याने सदर उपकरणाची मागणी कांऊन्सील सभागृहात आयोजित बैठकीत विभाग प्रमुखांनी संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांचेकडे केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर उपकरणाकरिता शासन निधी उपलब्ध करून देणार आहे काय,

(३) असल्यास, सदरहू निधी केव्हा मिळणे अपेक्षित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१४-१२-२०१६) : (१) नाही, हे खरे नाही.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

कर्जत (जि.रायगड) जिल्हा परिषदेच्या ७० शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असण्याबाबत

(२५) २१४९४ (१६-०८-२०१६). अॅड.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कर्जत (जि.रायगड) जिल्हा परिषदेच्या ७० शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून चौकशीच्या अनुषंगाने बंद पडणाऱ्या शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१६) : (१) कर्जत गटामधील २८१ शाळांपैकी जिल्हा परिषद शाळा, गारपोली येथे ० पट असल्याने शाळा बंद करण्यात आहे. तसेच २० पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ५१ शाळा आहेत, परंतु त्या अद्याप बंद केलेल्या नाहीत.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख वर्गाच्या बदल्यांच्या प्रक्रियेबाबत

(२६) २१५०० (१८-०८-२०१६). श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्या माहे मे, २०१६ मध्ये जिल्हा स्तरावर बदल्या करण्याकरिता सेवाज्येष्ठता यादी व बदलीचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर करून वेळेवर बदली प्रक्रिया रद्द केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बदली प्रक्रिया रद्द केल्यामुळे शाळा सुरू होण्यास १५-२० दिवसांचा अवधी असतांना बदली प्रक्रिया न राबविल्यामुळे अतिदुर्गम भागातील जवळपास ७०० शिक्षकांवर बदली अभावी अन्याय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागपूर विभागातील सर्व जिल्हा परिषदेना दरवर्षी बदली प्रक्रिया ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे मार्गदर्शन व आदेश देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१६) : (१) होय.

(२), (३) व (४) जिल्हा परिषदेतील २०१५-१६ मधील संचमान्यता अंतिम झालेली नाही. त्यामुळे समायोजन प्रक्रिया न झाल्याने प्राथमिक शिक्षक/माध्यमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत.

गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वेतन अदा करण्याबाबत

(२७) २१५०९ (१८-०८-२०१६). श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा होत नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच जिल्हा परिषदेतील माध्यमिक उच्च शाळांमधील रिक्त जागेवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या घड्याळी तासिकेवर कार्यरत शिक्षकांना मागील १ वर्षांपासूनचे मानधन अदा करण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१६) : (१) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन दरमहा १ ते ५ तारखेच्या आत अदा होत आहे. माहे ऑक्टोबर पेड नोव्हेंबर, २०१६ चे वेतन १ तारखेच्या आत अदा करण्यात आले आहे. (२), (३) व (४) जिल्हा परिषदेच्या एकूण १० माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील सन २०१५-१६ मध्ये मुख्याध्यापकाचे मागणीनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून घड्याळी तासिकेवर शिक्षक ठेवण्यास परवानगी दिली होती व घड्याळी तासिकेवरील शिक्षकांचे मानधन दिनांक २६ सप्टेंबर, २०१६ रोजी अदा करण्यात आले आहे.

रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक निलंबित असूनही सेवेत कार्यरत असल्याबाबत
(२८) २१६०५ (११-०८-२०१६). श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी व अन्य अधिकारी यांनी शासनाच्या आदेशाचे पालन न करता दिनांक १३ मे, २०११ रोजी श्री. ज्ञानेश्वर व्ही.भिल्लारे, ग्रामसेवक यांना निलंबित केले होते. परंतु महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) नुसार पुढील आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक असतानाही गेल्या पाच वर्षात त्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी हेतूत: दुर्लक्ष केल्याप्रकरणी लेखी तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्ते श्री. रमेश खानविलकर यांनी दिनांक १९ मार्च, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रायगड जिल्हा परिषदेकडून सदर ग्रामसेवकाच्या निलंबनाबाबत निर्णय होऊन त्यानंतर त्या निलंबनाची कार्यवाही नियमानुसार न होता ग्रामसेवक पाच वर्षे शासनाच्या सेवेत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर संबंधित प्रकरणी श्री. रमेश खानविलकर यांनी लेखी तक्रारीद्वारे हे प्रकरण निदर्शनास आणूनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दुर्लक्ष करित असल्याबाबत तक्रारीत नमूद केले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२१-११-२०१६) : (१) होय.

(२) अशी बाब नाही. श्री. भिल्लारे यांना दिनांक. १३/०५/२०११ च्या आदेशान्वये सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दिनांक १८/८/२०११ च्या आदेशान्वये त्यांना सेवेत पुनस्थापित करण्यात आले आहे. श्री. भिल्लारे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

(३) व (४) श्री. भिल्लारे, ग्रामसेवक यांनी त्यांच्यावरील दोषारोप अमान्य केल्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून श्री. भिल्लारे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

तासिका तत्वावरील प्राध्यापकांना मानधन देण्याबाबत

(२९) २१७७७ (२३-०८-२०१६). श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४९२८ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाच्या व खाजगी संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची ३०% पदे रिक्त असल्याने ती पदे तासिका तत्वावर भरली जातात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रति तास रुपये २५०/- मानधन दिले जाते, सदर मानधन प्रतिमहा न देता वर्षातून एकदाच मानधन दिले जात असल्याने सदर प्राध्यापकांना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रति तास रुपये ५००/- व प्रतिमहा त्यांच्या खात्यावर मानधन जमा करणेसाठी कार्यवाही करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार झाला आहे काय, हे खरे आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०८-१२-३०१६) : (१) अंशतः खरे आहे.

वरिष्ठ महाविद्यालयात सुमारे २० टक्के पदे रिक्त असून सदर रिक्त पदे तासिका तत्वावर भरली जातात.

(२), (३) व (४) तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाची देयके सद्यस्थितीत जुन्या दराने संस्था स्तरावरून संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात येते.

सद्यस्थितीत तासिका तत्वावरील प्राध्यापकांना लागू असलेले मानधनाचे दर सुधारीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाबाबत

(३०) २१९०६ (२३-०८-२०१६). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणात असणाऱ्या सुचना हरकतींची नोंद घेऊन कारवाई करण्यासाठी दिनांक १४ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांना जोगेश्वरी (पूर्व) येथील संघर्ष सामाजिक संस्था, जनता जागृती मंच, माऊली रहिवासी सेवा संघ, प्रेरणा संघटना यांनी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील सुचना व हरकतींचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२८-१२-२०१६) : (१) संघर्ष सामाजिक संस्था, श्री. माऊली रहिवाशी सेवा संघ व इतर संस्थांची दिनांक १४/१/२०१६ ची निवेदने प्राप्त झालेली आहेत.

(२) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या झोपडी सर्व्हेक्षणाची वैधानिकता अस्पष्ट असणे, एस.आर.ए. योजनेत पारदर्शकता नसणे या दोन मुख्य मुद्द्यांबाबत निवेदनामध्ये उल्लेख केल्याचे दिसून येते.

(३) निवेदनातील मुद्दे वस्तुस्थितीला धरून नाहीत. कारण महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व पु) अधिनियम, १९७१ च्या कलम ३ A (३) मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची अधिकार व कार्यक्षमता विहित केलेली आहे. यामध्ये अस्तित्वातील झोपड्यांचे सर्व्हेक्षण करणे, झो.पु. योजना तयार करणे, झोपड्यांचे पुनर्वसनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे शक्य असेल ती कार्यवाही करण्याचे अधिकार प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम ३ ब अन्वये सर्व संबंधितांच्या हरकती व सूचना मागवून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी दिनांक ९ एप्रिल, १९९८ च्या अधिसूचनेअन्वये सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रसिध्द केली आहे.

शिवाय एम.आर.टी.पी. कायदा १९६६ नुसार झोपडपट्टी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला असून बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९९१ च्या तरतुदीनुसार झो.पु. योजना राबविण्यासाठी प्राधिकरणाला अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

बृहन्मुंबई विकास आराखडा सन २०१४ मध्ये झो.पु. योजना अधिक गतीने पूर्ण करणे, त्यामध्ये पारदर्शकता आणणे यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या प्रस्तावित आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेचा लाभ मिळण्याबाबत

(३१) २१९१६ (१२-०८-२०१६). श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्ह्यात प्रचार आणि प्रसार यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी विशेष घटक योजनेपासून वंचित असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विशेष घटक योजनेचा प्रचार व प्रसार करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेचा फायदा मिळावा म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (२७-१०-२०१६) : (१) नाही.

(२) विशेष घटक योजनेच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून जिल्हा परिषद सभा, पंचायत समिती सभा, ग्रामसभा, शेतकऱ्यांच्या सभा, कृषि प्रदर्शनी व मेळावे, राजस्व अभियान, शेतकऱ्यांसोबत वैयक्तिक भेटी, वृत्तपत्रे इ. सर्व माध्यमांतून योजनेचा प्रचार

व प्रसार करण्यात आलेला आहे व करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांत भंडारा जिल्ह्यास देण्यात आलेले आर्थिक उद्दिष्ट साध्य झाले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये 'बळीराजा चेतना अभियान' राबविण्याबाबत

(३२) २१९६१ (१९-०८-२०१६). श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक ११५८८ ला दिनांक ११ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मदन व पुनर्वसन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये 'बळीराजा चेतना अभियान' राबविण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अभियानाद्वारे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या योजना राबविण्यात आल्या आहेत,

(३) असल्यास, सदर अभियानाचा फायदा किती शेतकऱ्यांना कशाप्रकारे झाला ?

श्री. चंद्रकांत पाटील (२६-१०-२०१६) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

पथदर्शी प्रकल्पांतर्गत यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे.

दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या विचारात घेऊन आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणे/अशा शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे/त्यांच्यामध्ये जगण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणे यासाठी क्षेत्रिय स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

(३) शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करून सदर समितीद्वारे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे.

राज्यात कृषि विद्यापिठांची मान्यता रद्द करण्यात आल्याबाबत

(३३) २२०७७ (१२-०८-२०१६). अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शेती क्षेत्रामध्ये संशोधन होऊन कृषि क्षेत्रात विविध फळांवर फुल-झाडांवर येणाऱ्या रोगांसंबंधी संशोधन व्हावे, यादृष्टीने राज्यात महात्मा फुले कृषि विद्यापिठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठ, परभणी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ, दापोली अशी ४ कृषि विद्यापिठे स्थापन करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील या सर्व कृषि विद्यापीठांना संशोधनासाठी भारतीय कृषि संशोधन परिषदेकडून (ICR) दरवर्षी भारतीय कृषि अनुसंधान संस्थेकडून रुपये ४० कोटी इतक्या रकमेचे अनुदान दिले जाते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, केंद्र शासनाच्या नॅशनल एज्युकेशन अॅग्रीकल्चर अॅक्रिडेशन कमिटीने राज्यातील या चारही विद्यापीठांची तपासणी केल्यानंतर, कृषि विद्यापीठाच्या संशोधन विषयक व तत्सम अन्य स्वरूपाच्या कामकाजात गंभीर स्वरूपाच्या अनेक त्रुटी सदर समितीला आढळून आल्याने या चारही विद्यापीठांची मान्यता भारतीय कृषि संशोधन परिषदेने (ICR) दिनांक ५ मे, २०१६ रोजी रद्द केली असल्याचे दिनांक ९ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कृषि विद्यापीठांच्या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींची सर्वसाधारण स्वरूप काय आहे तसेच सदर विद्यापीठांच्या पुर्नमान्यतेबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. पांडुरंग फुंडकर (२४-१०-२०१६) : (१) होय.

(२) भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून एकूण २६ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प राबविण्यात येतात. राज्यातील कृषि विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पांसाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून अर्थसहाय्य प्राप्त होते.

(३) राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांची अधिस्विकृती भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून रद्द केलेली नसून तूर्तास स्थगित ठेवण्यात आली आहे.

(४) कृषि विद्यापीठांच्या तपासणीत खालीलप्रमाणे त्रुटी आढळून आलेल्या आहेत.

१) सर्व विद्यापीठांमधील रिक्त पदे.

२) चारही कृषि विद्यापीठांतर्गत खाजगी महाविद्यालयांची संख्या जास्त असणे, त्यामुळे ढासळलेला शैक्षणिक दर्जा.

केलेली कार्यवाही :-

- दिनांक ०२/०७/२०१६ च्या पत्रान्वये ५० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत चारही कृषि विद्यापीठांना निदेश देण्यात आले आहेत.
- मा.मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनास पत्र लिहून कृषि विद्यापीठांची अधिस्विकृतीला दिलेली स्थगिती उठविण्याची विनंती केलेली आहे.
- भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने चारही कृषि विद्यापीठांची स्थगित अधिस्विकृतीस अनुलक्षून दिनांक १५/०७/२०१६ रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ठरल्यानुसार चारही कृषि विद्यापीठांनी कार्यवाही करून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेस ATR (Action Taken Report) सादर केले आहेत.

एस.टी.कर्मचार्यांनी कार्यालयीन कामाव्यतिरिक्त तिकिट काढून प्रवास करण्याबाबत

(३४) २२१०६ (१६-०८-२०१६). श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) एस.टी. कर्मचार्यांनी कार्यालयीन कामाव्यतिरिक्त तिकिट काढून प्रवास करावा, याबाबतचे परिपत्रक माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान काढले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास सदरचा निर्णय घेण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, या निर्णयामुळे परिवहन कर्मचार्यांमध्ये नाराजी पसरली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. दिवाकर रावते (२१-११-२०१६) : (१) होय.

(२), (३) व (४) राज्य परिवहन महामंडळ करार १९९६ ते २००० मध्ये कलम १०४ नुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे निवासस्थान व कामाचे ठिकाण यामधील फक्त ५० कि.मी. अंतरापर्यंत मोफत प्रवास करण्याची तरतूद केलेली आहे. या नियमांचे योग्य पालन होते की कसे हे तपासण्यासाठी दिनांक ०६/०४/२०१६ ते दिनांक १२/०४/२०१६ पर्यंत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आलेली होती. सदर मोहिमेत महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील १ अधिकारी व १ पर्यवेक्षक अनधिकृतपणे विना तिकिट प्रवास करताना आढळले. त्यांना निलंबित करण्यात येऊन खातेनिहाय कारवाई करण्यात आली. या संदर्भात विधिमंडळात झालेल्या चर्चेनुसार नियमबाह्यपणे विनातिकिट प्रवास करणाऱ्या महामंडळातील कर्मचाऱ्यांबाबत महामंडळ स्तरावर योग्य ती भूमिका घेण्याबाबत नियोजन करून कार्यपध्दती प्रस्तावित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावल अभयारण्यातून (जि.जळगाव) बांबूची तस्करी सुरु असल्याबाबत

(३५) २२११५ (१९-०८-२०१६). श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यावल अभयारण्यातून (जि. जळगाव) बांबूची तस्करी सुरु असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) तसेच वन जमिनी बळकावण्यासाठी उन्हाळ्याचे कारण सांगून कृत्रिम वणवा पेटत असल्याची तक्रार वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावल प्रादेशिक विभागाचे वनसंरक्षक अधिकारी यांचेकडे केली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर तक्रारीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१७-११-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) हे खरे नाही.

परंतु, जंगल बचाव संस्था (पंजी) मु.कुटीया, पो.आडगाव, ता.यावल, जि.जळगाव यांची वनक्षेत्रातील व अतिक्रमणाची तक्रार होती. तक्रारी संदर्भात त्यांना समर्पक उत्तर देण्यात आले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रिक्त पदे भरणेबाबत

(३६) २२१४३ (१२-०८-२०१६). श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी मध्ये शिक्षक व शिक्षकेतर संवर्ग अ ते ड ची १०४३ पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ७ वर्षांपासून विद्यापीठातील महत्वाची पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणकार्यात अडचणी येत आहेत तसेच खुल्या प्रवर्गातील Ph.D पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास वयाचे ३० वर्षे होतात व नोकरी लागण्यास वयाची अट ३३ वर्षांची असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार खुल्या प्रवर्गातील नोकर भरतीची वयोमर्यादा MPSC प्रमाणे ३३ वर्षावरून ३८ वर्षे करण्याबाबत तसेच कृषि विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (२५-१०-२०१६) : (१), (२) व (३) होय.

दिनांक ०२/०७/२०१६ च्या पत्रान्वये ५० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत चारही कृषि विद्यापीठांना निदेश देण्यात आले आहेत.

दिनांक २५/०४/२०१६ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविण्यात आलेली आहे. या शासन निर्णयानुसार कृषि विद्यापीठांच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक तो बदल करण्यास राज्यातील चारही कृषि विद्यापीठे व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणातील पाणी आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याबाबत

(३७) २२१९५ (१९-०८-२०१६). श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणातील पाणी आटल्याने नेरे परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शासनाने नीरा देवघर धरणाची उंची वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०५-१२-२०१६) : (१) हे खरे नाही.

निरा देवघर धरणाची १ मे, २०१६ मध्ये जलाशयाची पातळी ६३७.७० मीटर इतकी होती व एकूण पाणीसाठी ४२.५० द.ल.घ.मी. होता.

नेरे गाव निरा देवघर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाही.

(२) निरा देवघर धरणाच्या प्रकल्पाचे जल नियोजन ५० टक्के अवलंबित जलसंपत्तीवर अवलंबून असून त्यानुसार धरणाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. नीरा देवघर धरणाची उंची वाढविणेबाबत प्रस्तावित नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात गोवंशाचे मास परराज्यातून आणणे आणि गोमांस बाळगणे यावर बंदी घातल्याबाबत (३८) २२२१५ (१२-०८-२०१६). श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात गोवंशातील प्राण्यांचे रक्षण संवर्धन करण्याच्या हेतूने शासनाने कायद्यात सुधारणा करून त्यांचे मास (बीफ) बाळगण्यावर बंदी घातली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात गोवंशाचे मांस परराज्यातून आणण्यासाठी आणि गोमांस बाळगणे गुन्हा नसल्याचा निर्णय मा.उच्च न्यायालयाने दिला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, गोमांसाबाबत मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत शासनाने आपली भुमिका स्पष्ट करून त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.महादेव जानकर (०४-११-२०१६) : (१), (२), (३) व (४) राज्यात गोवंशातील प्राण्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारीत) अधिनियम, १९९५ या अधिनियमातील कलम, ५, ८ आणि ९ मध्ये सुधारणा करून सदर सुधारणा दिनांक ४ मार्च, २०१५ रोजी पासून लागू करण्यात आल्या होत्या.

सदर निर्णयामध्ये मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. सदरहू याचिकांच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाने दिनांक ६ मे, २०१६ रोजी एकत्रित निर्णय दिनांकला असून, त्यामध्ये उक्त अधिनियमातील कलम ५, ५ अ, ५ ब, ५ क, कलम ८ चे उप कलम (३) आणि (४), कलम ९ आणि ९ अ मधील तरतूदी वैध ठरविल्या आहेत.

तसेच उक्त अधिनियमातील कलम ५ ड आणि कलम ९ ब मधील तरतूदी अवैध ठरविल्या आहेत.

कलम ५ ड मध्ये कोणतीही व्यक्ती, महाराष्ट्र राज्याबाहेर कत्तल केलेली कोणतीही गाय, वळू किंवा बैल यांचे मांस आपल्या ताब्यात ठेवणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. सदर तरतूद मा.उच्च न्यायालयाने अवैध ठरविली आहे.

तथापि, मा. उच्च न्यायालयाच्या उक्त निर्णयाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विविध विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच शासनातर्फे देखील विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात येत आहे. सदर बाब सध्या मा. सर्वोच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आदिवासींसाठी राखीव असलेल्या एम.बी.बी.एसच्या

जागा हमीपत्रावर भरल्या जात असल्याबाबत

(३९) २२३३९ (१४-०९-२०१६). श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली जिल्ह्यातील आदिवासींसाठी राखीव असलेल्या एम.बी.बी.एसच्या जागा उमेदवारांकडे आदिवासी जातीचे प्रमाणपत्र नसतांना हमीपत्रावर भरल्या जात असल्याने मूळ आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र तपासून एम.बी.बी.एसला प्रवेश देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१६) : (१) नाही. हे खरे नाही, परंतु दिनांक १४ जून, २०१६ ते ०२ जुलै, २०१६ या कालावधीत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राबविण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-२०१६ चा पसंतीक्रम अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक ६९७१/२०१६ च्या प्रकरणी दिनांक २२ जून, २०१६ दिलेल्या आदेशानुसार जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेवून सदरची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.

(२) मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये कार्यवाही करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कोकण किनारपट्टीत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत (४०) २२४८७ (१२-०८-२०१६). श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कोकण किनारपट्टीतील सागरी अधिनियमानुसार शासनाने दिनांक १ जून, २०१६ ते ३१ जुलै, २०१६ पर्यंत पावसाळी मासेमारी बंदी घातली असून ज्या बोटी अद्याप किनाऱ्यावर आलेल्या नाहीत त्यांची नोंदणी रद्द करण्याबाबत मत्स्य उपायुक्त, मुंबई यांनी सर्व मच्छिमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मासेमारी करीत असलेल्या किती बोटी जप्त करण्यात आल्या आहेत,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. महादेव जानकर (१५-११-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) सदर कालावधीत कोणतीही यांत्रिक वा बिगर यांत्रिक मासेमारी नौका जप्त करण्यात आलेली नाही. तथापि अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेल्या नौकांच्या मासे विक्रीकरून त्यापासून मिळालेली रक्कम रुपये ३६८३०/- शासन जमा करण्यात आली आहे. तसेच एकूण १४२ नौकांवर अभिनिर्णय अधिकाऱ्यांकडे खटले दाखल करण्यात आलेले आहेत. सदर सर्व १४२ प्रकरणाचे अभिनिर्णय अधिकाऱ्यांनी रुपये २२०००/- इतका दंड आकारून निकाली काढली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या आश्रमशाळांना संच मान्यता देण्याबाबत

(४१) २२५२३ (१९-०८-२०१६). श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांना आर.टी.ई. कायदा २००९ लागू केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास आर.टी.ई. कायदा २००९ नुसार सन २०१५-१६ ची संच मान्यता दिली आहे काय,
- (३) नसल्यास, संच निश्चिती कोणत्या कायद्यानुसार दिली जाते ?

श्री. राजकुमार बडोले (१५-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) शिक्षण व सेवा योजना विभागाच्या शासन निर्णय, दिनांक २८/०८/१९८० नुसार सदयस्थितीत संचमान्यता देण्यात येत असून आर.टी.ई. नुसार संचमान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात आरा मिलची संख्या वाढत असल्याबाबत

(४२) २२६०८ (२०-०८-२०१६). श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठवाडा विभागात ६४,८१३ चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी केवळ १८८५ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. त्याची टक्केवारी केवळ ४.६२ टक्के आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मराठवाडयात विशेषतः बीड जिल्हयात आरा मिलची संख्या वाढत असून बीड जिल्हयात सुमारे ९१ आरा मिल असून दररोज ४५ घनमीटर लाकूड या मिलमध्ये कापले जाते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मराठवाडयातील राष्ट्रीय महामार्गाच्या व मार्गाच्या रुंदीकरण व इतर कामासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या कमी झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, मराठवाडयाचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी आणि राज्यातील इतर जिल्हयात बंद पडलेल्या आरा मिल मराठवाडयातील जिल्हयात स्थंलातरीत होवू नये व बीड जिल्हयात नव्याने स्थंलातरीत झालेल्या आरा मिल बंद करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१८-११-२०१६) : (१) मराठवाडा विभागाचे भौगोलिक क्षेत्र ६४,७२८.३० चौ.कि.मी. आहे हे खरे आहे. वनक्षेत्र ३१२१.२५ चौ.कि.मी. आहे. त्याची टक्केवारी ४.८२ आहे.

(२) बीड जिल्हयात एकूण ९० आरा गिरण्यांपासून दररोज प्रति गिरणी सरासरी ०.३० घनमीटर लाकूड कापले जात आहे.

(३) मराठवाडयातील मागील तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामासाठी व इतर कामासाठी एकूण २७,८२९ वृक्षांची तोड झालेली आहे.

(४) मराठवाडयाचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मराठवाडयात सन २०१४ मध्ये ५९ लाख २८ हजार, सन २०१५ मध्ये ७७ लाख ९२ हजार व सन २०१६ मध्ये ७४ लाख १ हजार रोपे लागवड करण्यात आली. तसेच मराठवाडयातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी सन २०१७, २०१८ व २०१९ या तिन्ही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात मराठवाडयामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

बऱ्याच परवाना प्राप्त आरा गिरण्या या वन सिमेपासून १० कि.मी. अंतराचे आत असल्याने त्यांचे वन सिमेपासून १० कि.मी. अंतराचे बाहेर स्थंलातरीत करण्याबाबत नोटीसेस देण्यात आल्याने त्या आरा गिरण्याचे बाहेर स्थंलांतरण चालू आहे व ते नियमानुसार असून ते योग्य आहे. बीड जिल्हयात नव्याने स्थंलातरीत झालेल्या आरागिरण्या या वैध असून महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ मधील तरतुदीनुसार स्थंलातरीत झालेल्या असल्यामुळे त्या आरा गिरण्या बंद करण्याचा वा कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना MS-CIT परीक्षा उत्तीर्ण

होण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत

(४३) २२६३८ (१०-०८-२०१६). श्री.विक्रम काळे : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी MS-CIT परीक्षा उत्तीर्ण न केल्यामुळे त्यांच्या वेतनात झालेली वाढ वसूल करण्याची कारवाई करण्यात येत आहे, हे खरे आहे का,
- (२) असल्यास, सदर शिक्षकांना MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एक शेवटची मुदतवाढ देण्याबाबत शासनस्तरावरून कोणता निर्णय घेण्यात येत आहे वा आला आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१७-११-२०१६) : (१) होय. जिल्हा परिषदेच्या ज्या शिक्षकांनी MS-CIT परीक्षा विहित संधीत पास न झाल्याने त्यांना जादा दिलेल्या वेतन व भत्त्याची वसुली काही जिल्हा परिषदांनी सुरु केली आहे. त्याविरुद्ध काही शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

(२) व (३) या प्रकरणी जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांनी संगणक प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही त्यांना जून, २०१५ पर्यंतच्या वाढीव मुदतीचा संगणक प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी देण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास पाठविला असता तो अमान्य करण्यात आला आहे.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासाठी घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीबाबत

(४४) २३०३६ (१६-०८-२०१६). डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासाठी घेतलेल्या कर्जाची जबाबदारी साखर कारखाने व शासनाने घेण्याबाबत नवे धोरण अंमलात आणण्याचा निर्णय मा.मुख्यमंत्री यांनी माहे मे, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे व त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे काय, कधीपासून याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे व याची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (२७-१०-२०१६) : (१) नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

एकात्मिक बालविकास योजनेतर्गत अंगणवाड्या चालविण्याबाबत

(४५) २३०८४ (२०-०८-२०१६). श्री.चंद्रकांत रघुवंशी : सन्माननीय महिला व बाल कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात ० ते ६ वयोगटातील मुलांचे पोषण, आरोग्य व शिक्षणासाठी एकात्मिक बालविकास योजनेतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१६-१७ या वर्षासाठी एकात्मिक बालविकास योजनेसाठी अत्यंत अल्प निधीची तरतूद करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अंगणवाड्याचा वाढता खर्च, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनाचा खर्च, पोषण आहारासाठी लागणाऱ्या वाढीव खर्चाचा विचार करता एकात्मिक बालविकास योजनेसाठी अल्प तरतूद करण्यामागील कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, एकात्मिक बालविकास योजनेसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-१२-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) सन २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षी एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्गत पोषण आहार, मानधन, वेतन व इतर बाबींकरिता मागणीपेक्षा तरतूद कमी प्राप्त झालेली आहे.
- (३) व (४) एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत उपरोक्त नमूद बाबींकरिता आवश्यक असलेला निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यात येत आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत

(४६) २३२४४ (१२-०८-२०१६). श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि अडचणीविषयक अचूक माहिती व शंकाच्या निरसनासाठी राज्यात कृषि विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना करण्यात आली असून डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या सात कृषि विज्ञान केंद्रातील ८० टक्के शास्त्रज्ञ, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कृषि विज्ञान केंद्रातील रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांना कृषि विषयक अचूक माहिती मिळत नसल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासूनचे वेतनही त्यांना मिळाले नाही, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (२९-११-२०१६) : (१) होय.

- (२) कृषि विज्ञान केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाच्या कृषि संशोधन केंद्र, कृषि महाविद्यालये, कृषि तंत्र निकेतन ई. केंद्रावरील कार्यरत शास्त्रज्ञांद्वारे, कृषि विस्तार विद्यावेत्ता, जिल्ह्यातील कृषि विभागाचे विस्तार अधिकारी तसेच विद्यापीठ मुख्यालयी अकोला येथे कार्यरत शास्त्रज्ञांद्वारे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि विषयक तंत्रज्ञानाची माहिती आवश्यकतेनुसार पुरविण्यात येत आहे.
- (३) सदर कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासूनचे वेतन त्यांना मिळालेले आहे. सदर कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी केवळ विलंब झाला कारण भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या वेतनश्रेणी व ग्रेड-पे मधील तफावत प्रथम दुर करण्यात आली व तदनंतर लगेच माहे जुन, २०१६ मध्ये दोन्ही महिन्यांचे वेतन अदा करण्यात आलेले आहे.
- (४) भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, यांच्या निकषाप्रमाणे कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्रातील सर्व पदे नव्याने भरण्याची कार्यवाही डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी पूर्ण केलेली आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शेती मालाच्या बाजार भावासंबंधी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याबाबत

(४७) २३३१० (१२-०८-२०१६). श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय कृषि मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शेती मालाच्या भावासंबंधी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याचा विचार शासनाने केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, स्वतंत्र न्यायाधिकरणाचे स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करून कोणते निर्णय घेतले आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (०९-१२-२०१६) : (१) नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
 - (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

राज्य परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव (ता.चाळीसगाव, जि.जळगाव)

आगाराजवळ असलेली अवैध वाहतूक बंद करण्याबाबत

(४८) २३३४३ (१६-०८-२०१६). श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव (ता.चाळीसगाव, जि.जळगाव) आगाराजवळ असलेल्या अवैध वाहतूकीमुळे चाळीसगाव आगाराला वार्षिक रूपये १ कोटी १६ लाखाचा तोटा होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार राज्य परिवहन महामंडळ चाळीसगाव परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (०८-११-२०१६) : (१) व (२) चाळीसगांव आगाराला माहे जुलै, २०१६ (एप्रिल, २०१६ ते जुलै, २०१६) अखेर रूपये १ कोटी १६ लाख इतका तोटा झालेला आहे. मात्र, सदर तोट्यास फक्त अवैध वाहतूक कारणीभूत नसून इतर विविध कारणांमुळे तोटा झालेला आहे. सदर तोटा खाजगी वाहतूकीव्यतिरिक्त दुष्काळसदृश्य परिस्थिती, मुसळधार पाऊस, मागीलवर्षी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे पाठविण्यात आलेली वाहने इ. मुळे तोटा झालेला आहे.

तसेच अवैध वाहतूकीसंदर्भात राज्य परिवहन महामंडळाद्वारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांना केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने चाळीसगांव परिसरात एप्रिल, २०१५ ते ऑगस्ट, २०१६ या कालावधीत १७२ वाहनांवर कारवाई करून रूपये ४,३९,७२२/- एवढी रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जळगाव उपप्रादेशिक विभागात वाहन परवाना चाचणी करीता नवीन मार्ग उभारण्याबाबत

(४९) २३३४४ (१६-०८-२०१६). श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगाव उपप्रादेशिक विभागात ३५० वाहनचालक परवाने वितरीत करण्यात येत असून वाहनचालक परवाने वितरीत करण्याकरीता घेण्यात येणाऱ्या चाचणी करीता उभारण्यात आलेला मार्ग खराब असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मार्ग खराब असल्याने वाहनचालकांची चाचणी न घेता वाहन परवाना देण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (१७-११-२०१६) : (१) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव या कार्यालयाकडून मुख्यालय तसेच तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबीरे घेऊन, प्रत्येक दिवशी ३३० शिकाऊ अनुज्ञप्ती व ३०१ पक्की अनुज्ञप्ती दिल्या जातात. याबाबत चाचणीसाठी विशेष पथ उपलब्ध नसल्याने सद्यःस्थितीत रस्त्यावरच चाचणी घेतली जाते.

(२) हे खरे नाही.

(३) उपप्रादेशिक परिवहन महामंडळ कार्यालय, जळगाव येथील कार्यालय व चाचणी पथ उभारणी याकरिता शासकीय जागा मिळण्याबाबत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी जमीन मिळकती यांच्या 'ब' सत्ताप्रकार नोंदीच्या शासन निर्णयामध्ये त्रुटी असल्याबाबत

(५०) ४८२४० (०६-०२-२०१४) श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील रहिवासी जमीन मिळकती यांच्या 'ब' सत्ताप्रकार नोंदीच्या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे सदर प्रकरणी अचूक व स्वयंस्पष्ट शासन निर्णय पुनःपारीत करण्याची जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी माहे जुलै, २०१३ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-१२-२०१६) : (१) व (२) माजी नगराध्यक्ष, मनमाड नगरपरिषद, जि.नाशिक यांच्या दिनांक २७/०८/२०१३ रोजीच्या नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी जमीन मिळकती यांच्या "ब" सत्ताप्रकार नोंदीच्या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे सदर प्रकरणी अचूक व स्वयंस्पष्ट शासन निर्णय पुनःपारीत करण्याच्या विनंतीच्या अनुषंगाने, तत्कालिन मा.मंत्री (सार्वजनिक बांधकाम व पर्यटन) तथा पालकमंत्री, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात दिनांक ५/१२/२०१३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक २/९/२०१४ नुसार बैठकीचे इतिवृत्त निर्गमित करण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मुद्रणालय, नागपूर.

